

सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध

माऊली डेंटल क्लिनिक

दातांचा दवाखाना

डॉ. केदार वाय.जी.

BDS, BHMS, CRD, M.B. Sc. M.T.

We Treat
HE Cures

फ्लोरिडगुल कॉमिटीव्हा, भाडवणी, ता. पारनेर
9423752363 | वेळ : सा. १० ते रा. ०६

(उपलब्ध सुविधा)

- इंट्र औरल व्हेनोग्राम मधील गप्पकमी
- दातांचा एक्स-रे फ्लिडिंग
- अल्ट्रासोनिक रॉट दात काढणे
- दातांचा सांडी व फिटिंग करणे
- वेडिगकडे दात काढणे
- ब्रॅक कीटिंग ट्रेटिंग
- मुळ व दांत मधील अडथळा
- फिक्शन दात व काळजी करणे
- इमप्लंट करणे
- अलवक टोकर दात काढणे
- दात डोलेज मॅगनेट व उपचार
- जवळपास रेडिएशन व उपचार
- व्हिडिओ अजालवण उपचार
- दातांचा व्हिडिओ करणे (इमप्लंट मॅगनेट)
- वेडिंग फिटिंग दात काढणे
- दातांचा रॉट काढणे मॅगनेट उपचार
- दात डोलेज टोकर काढणे मॅगनेट उपचार
- मॅगनेट व उपचार
- दातांचा व्हिडिओ फिटिंग व उपचार
- दात काढण्याची सांख्यिक पद्धत व
- दातांचा प्रतिकार उपचार व मॅगनेट
- दात काढण्याची वेळी

पारनेर दर्शन

कडाक्याच्या थंडीला धा
ऊबदार उत्तर..!

सुटींग | शूटींग | रेडीमेड | साड्या | ड्रेस मटेरियल | होजिअरी

स्टेट बँक, वेन रोड, टाकळी कोरेकर, ता. पारनेर, जि. अ. मर. ☎ 9921145181

भगवान

टेक्सटाईल मार्केट & शॉपिंग मॉल

खास हिवाळ्यासाठी
इथे आहेत फॅशनेबल,
ऊबदार, दर्जेदार
वूलन्सची मालीका !

वर्ष ३ अंक ८४, शुक्रवार २१ फेब्रुवारी २०२५

■ संपादक : देविदास आबूज

■ कार्यकारी संपादक : विजय वाघमारे

RNI No.MAHMAR/2015/61493

किंमत : ३ रुपये

सहप्रवाराने चोरले दिड लाखांचे दागिने!

■ वाडेगव्हाण शिवारातील घटना ■ सुपा पोलीसांनी भामटा केला गजाआड

■ सुपा : प्रतिनिधी

आळंदीहून अंबाजोगाईकडे निघालेली एस.टी.बस वाडेगव्हाण शिवारातील टी फाउंडटन येथे जेवणासाठी थांबली असता लघुशंकेसाठी बसमधून उतरलेल्या महिलांच्या बॅगमधील दिड लाखांचे दागिने बसमधील सहप्रवाशाने चोरले. पोलीसांनी त्या सहप्रवाशाच्या मुसक्या आवळत चोरलेले दागिणे हस्तगत केले.

यासंदर्भात सुपा पोलीस सुत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बुधवार दि.१९ फेब्रुवारी रोजी एम एच २० बी एल १६३४ या आळंदीहून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या बसमधून रंजना बद्दीप्रसाद शर्मा, त्यांचे पती बद्दीप्रसाद शर्मा व त्यांची मुलगी प्रवास करत होते. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही बस वाडेगव्हाण शिवारातील फाउंटन हॉटेलवर जेवणासाठी थांबली.

बस थांबल्याने रंजना शर्मा, बद्दीप्रसाद शर्मा व त्यांची मुलगी हे तिघेही लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरले. मात्र आपल्या बॅगमध्ये सोन्याचे दागिने असल्याचे रंजना यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा बसमध्ये येउन बॅगमधील दागिने सुरक्षित आहेत का याची पाहणी केली असता बॅगमध्ये त्यांनी ठेवलेले दागिणे त्यांना आढळून आले नाहीत.

बॅगमधील दिड लाखांचे दागिने चोरीस गेल्याची खात्री पटल्यानंतर पुन्हा बसमधून उतरत रंजना यांनी दागिणे चोरीस गेल्याचे पती बद्दीनाथ यांना सांगितले. बद्दीनाथ व रंजना शर्मा यांनी तात्काळ बसचे कंडक्टर अशोक मनोहर सोमवंशी यांच्या चोरीची बाब लक्षात आणून दिल्यानंतर सोमवंशी यांनी बसमधील इतर प्रवाशांना बसमध्ये बसण्यास सांगून बसचे चालक सुधाकर धर्मराज साकुरकर यांना बस सुपा पोलीस ठाण्यात घेउन जाण्यास सांगितले.

सुपा पोलीस ठाण्यात बस नेण्यात आल्यानंतर घडलेला प्रकार ठाणे अंमलदारांपुढे कथन केल्यानंतर महिला पोलिस अंमलदार व इतर पोलीसांनी बसमधील प्रवाशांची तपासणी करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी बसमधील एक प्रवासी लघुशंकेचा बहाणा करून खाली



■ महिला सहप्रवाशाचे दागिने चोरणारा विभीषण जाधव यास सुपा पोलीसांनी जेरबंद केले.

हे दागिने केले हस्तगत

पोलीसांनी विभीषण यास ताब्यात घेउन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ६४ हजार रुपये किमतीचा ८ ग्रॅम वजनाचा नेकेलेस, ४८ हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याच्या शिंपल्या व सोन्याचे मनी व त्यात काळ्या रंगाचे मनी असलेले मंगळसुत्र, २४ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुमके, ८ ग्रॅम वजनाची कानातील सोन्याची बुगडी. असा एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल भामटा सहप्रवासी विभीषण याच्याकडून हस्तगत करण्यात आला.

उतरला. चौकशीत तोच सहप्रवाशी महिलाचे दागिणे चोर निघाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई नागरगोजे, पोसई कानगुडे, सहा.

पळू लागलेल्या विभीषणकडून दागिने हस्तगत

सुपा पोलीस ठाण्यात नेण्यात आल्यानंतर सुपा पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रत्येक प्रवाशाची तपासणी करू लागले. त्याच वेळी लघुशंकेचा बहाणा करून विभीषण लक्ष्मण जाधव वय ५० रा. मोरगांव चौसाळा, जिल्हा बीड हा सहप्रवासी बसमधून खाली उतरला. आणि तो पोलीस ठाण्यापासून पळून जाऊ लागला. मात्र सुपा पोलीसांनी त्यास पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे रंजना शर्मा यांचे दागिणे आढळून आले.

हॉटेलची सुरक्षा ऐरणीवर

बसचा चालक, वाहकांस मोफत जेवण तसेच रोख पैसेही मिळत असल्याने बहुतेक चालक, वाहक महामार्गावरील खाजगी हॉटेलवर जेवणासाठी बसेस थांबतात. थांबलेल्या बसमधून चो-या झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मात्र त्यावर काहीही उपाययोजना होत असल्याने हॉटेलमधील प्रवाशांची तसेच त्यांच्या मौल्यवान वस्तूंची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. शिवाय या हॉटेलमध्ये प्रवाशांची अक्षशः लुट होत असताना राज्य परिवहन महामंडळाचे प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

फौजदार खेरे, सहा फौजदार लाळगे, पो हे कॉ. अमोल धामणे, पो हे कॉ मरकड, पो हे कॉ इंगळे, महिला पो हे कॉ कांबळे, महिला पो हे कॉ घनवट, पो कॉ योगेश सातपुते, पो कॉ विकास गायकवाड, पो कॉ. साळवे, म पो कॉ. पाटील, आढाव, मोहारे यांनी या कारवाईत भाग घेतला.

भाळवणीकर धडकले वीज वितरण कार्यालयावर!

■ वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ■ अनियमित वीजपुरवठ्याला वैतागले ग्रामस्थ

■ भाळवणी : प्रतिनिधी

भाळवणी गावठाण व वाड्यावर वस्त्यांवर होणाऱ्या अनियमित वीज पुरवठ्याला भाळवणीकर वैतागले असून ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी या विरोधात आज थेट महावितरणच्या कार्यालयावर धडक मारली.

भाळवणी गावठाण व वाड्यावरवस्त्यांवर गेल्या महिन्यात दोन महिन्यांपासून अनियमित वीज पुरवठा होत आहे. दिवसभरात दहा ते पंधरा वेळा वीज पुरवठा विस्कळीत होत आहे. शेतीतही तशीच परिस्थिती असून शेतकरी वर्गाला शेती पिकाला पाणी बरणे मुश्किल झाले आहे.गावठाण व



वाड्यांवर पूर्ण दाबाने वीज पुरवठा व्हावा या मागणीसाठी बुधवारी ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.

आज (गुरुवारी) संभाजीराव रोहोकरले,बाबाजी तरटे,अशोक रोहोकरले,संदीप रोहोकरले, बबनराव भुजबळ, संदीप भागवत,शंकर रोहोकरले, संजय रोहोकरले,निशिकांत रोहोकरले ,संपत रोहोकरले, मनोज गांधी,शिवाजी पटेकर, बी. वाय. रोहोकरले, अक्षय चेमटे यांनी महावितरणच्या कार्यालयावर जात अधिकाऱ्यांना जाब विचारला. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले.

एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

■ गाडी बॉम्बने उडवण्याचा उल्लेख ■ अज्ञाताकडून गोरेगाव पोलिस ठाण्यात धमकीचा ई-मेल

■ मुंबई : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात गोरेगाव पोलिस ठाण्यात धमकीचा ईमेल करण्यात आला आहे. शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू झाला आहे. वास्तविक शिंदे यांना धमकीची ही पहिली वेळ नाही. या आधी देखील त्यांना अनेकदा धमक्या देण्यात आल्या आहेत.

एक महिन्यापूर्वी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका व्यक्तीने धमकी दिल्याचा प्रकार समोर आला होता. एका २४ वर्षीय तरुणाने एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत त्याने सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या पोस्टद्वारे त्याने एकनाथ शिंदे यांना धमकी दिली होती. याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तरुणावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली होती. हिंदेश प्रभाकर धेंडे असे या



तरुणाचे नाव होते. एकनाथ शिंदे यांना यापूर्वी देखील धमक्या उच्चव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांना त्यावेळी नक्षलवाद्यांकडून धमक्या आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा धमकीसंदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर

एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारच्या धमक्यांना घाबरत नसल्याचे म्हटले होते. पोलिस आणि गृहविभागाने याबाबत दखल घेतल्याचे शिंदे म्हणाले होते. मी माझे काम करत राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. शिंदे यांच्या घरावर गोळीबार करण्याची दिली होती धमकी

या आधी एकनाथ शिंदेंना धमकी देणारा हिंदेश धेंडे हा ठाण्यातील श्रीनगर वारली वाडा या परिसरात राहतो. त्याने आपल्या पोस्टमध्ये रात्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर गोळीबार करणार, असे म्हटले होते. तसेच शिवीगाळही केली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या हिंदेश धेंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने श्रीनगर पोलिस ठाण्याबाहेर जमा झाले होते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वामदेव पठारे यांचे वृद्धापकाळाने निधन

जुन्या पिढीतील कुस्तीगीर हरपला

■ पारनेर : प्रतिनिधी

पारनेर शहरातील जुन्या पिढीतील नामवंत कुस्तीगीर नामदेव बाबूराव पठारे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. निवृत्त पोलीस उपाधिक्षक राम पठारे, पोलीस उपनिरीक्षक उत्तम पठारे व प्रगतीशिल शेतकरी भरत पठारे यांचे ते वडील होत.



त्यांची श्रीगोदे येथे बदली झाल्याने आजीच्या विरोधामुळे या नोकरीवरही त्यांनी पाणी सोडले. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतीमध्येच व्यतीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दिल्यानंतर त्याच तालमीत स्व. रामचंद्र महाराजांचे चिरंजीव विष्णू महाराज

१९२९ मध्ये जन्मलेल्या नामदेव पठारे यांनी आपल्या घराण्याचा कुस्तीचा वारसा चालविला. त्यांनाही कुस्तीची आवड होती. एक कसलेला, कधीही पाठ न टेकविणारा महू अशी त्यांच्या काळात त्यांची ख्याती होती. नक्षरसह पुणे जिल्ह्यात त्यांच्या कुस्तीचा लौकीक होता. त्यांच्यासह त्यांच्या सहकारी कुस्तीगीरांसाठी स्व. रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी खास तालिम बांधून दिली होती.

नगरच्या रेसिडेन्सीयल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची भारतीय वायू दलामध्ये निवड झाली होती. मात्र त्यांच्या आईने विरोध केल्याने त्यांनी वायू दलात नोकरीचा नाद सोडून दिला. पुढे पारनेरच्या न्यायालयात त्यांना नोकरी मिळाली. मात्र ९ महिन्यानंतर

विष्णू महाराजांना कुस्तीचे धडे !

स्व.रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी नामदेव पठारे व त्यांच्या सहका-यांसाठी तालीम बांधून दिल्यानंतर त्याच तालमीत स्व. रामचंद्र महाराजांचे चिरंजीव विष्णू महाराज पारनेरकर यांना नामदेव पठारे यांनी कुस्तीचे धडे दिले. आजही विष्णू महाराज नामदेव पठारे यांनी आपणास कुस्तीचे धडे दिल्याचे आवर्जून सांगतात.

पारनेरकर यांना नामदेव पठारे यांनी कुस्तीचे धडे दिले. आजही विष्णू महाराज नामदेव पठारे यांनी आपणास कुस्तीचे धडे दिल्याचे आवर्जून सांगतात.

धनंजय मुंडे यांना ‘बेल्स पाल्सी’ आजार

■ सलग २ मिनिटेही बोलता येत नसल्याची स्वतःच दिली माहिती ■ रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

■ मुंबई : प्रतिनिधी

बीडच्या मरसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यकांडामुळे अडचणीत सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी नामक आजार झाला आहे. त्यांनी स्वतःच एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. या आजारामुळे मला साधे २ मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे मला कॅबिनेट व पक्षाच्या जनता दरबाराला उपस्थित राहता येत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.



राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्याला बेल्स पाल्सी नामक आजार झाल्याची माहिती दिली आहे.

डोळ्याच्या ऑपरेशननंतर झाले निदान धनंजय मुंडे यांनी आपल्या एका पोस्टमध्ये सांगितले की, माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी. पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषतः तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.

त्याच दरम्यान मला बेल्सी पाल्सी नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला **उर्वरीत पान ३ वर**

उत्कृष्ट सेवा,स्वादिष्ट जेवण आणि अविस्मरणीय अनुभवांसाठी

आपल

हॉटेल आगत्य

तुमच्या सैवेसाठी हजर आहू..!

७ धोत्रे बुजगट-कल्याण हावळे ☎ +91 8698 477 213 📍 aagatya_restaurant

आपल

हॉटेल आगत्य

तुमच्या सैवेसाठी हजर आहू..!



कडक उन्हाळ्यात त्वचा अन् केसांची काळजी!



उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण, या ऋतूमधील कडक उन्हाचा आणि हवेतील कोरडेपणाचा त्वचेवर परिणाम होतो. उन्हाळ्याच्या महिन्यांत तापमान वाढत असताना, त्वचा आणि केसांच्या समस्या अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरतात. कडक उन्हामुळे त्वचेवर तेलाचे उत्पादन वाढू शकते, ज्यामुळे मुरुम येतात. अतिनील किरणांमुळे सनबर्न, अकाली वृद्धत्व आणि पिगमेंटेशन समस्या वाढू शकते. उन्हाळ्यात आर्द्रतेची पातळीदेखील आपल्या केसांचे नुकसान करू शकते. ज्यामुळे केसांमध्ये गुंता आणि कोरडेपणा येतो. घाम आणि उष्णतेमुळे टाळूची जळजळ आणि कोंडा होऊ शकतो. ज्यामुळे उन्हाळ्यात टाळूच्या समस्यांकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.

■ त्वचेसाठी सनस्क्रीनचा वापर : सनस्क्रीन लावून सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे रक्षण करा. या किरणांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे सनबर्न होऊ शकते, जे त्वचेमध्ये खोलवर पोहोचू शकते आणि पेशींना हानी पोहोचवू शकते. रासबेरी सारख्या घटकांचा समावेश असलेल्या सनस्क्रीनचा वापर केल्याने अतिनील किरणांपासून बचाव होऊ शकतो आणि त्वचेची जळजळ आणि मुरुमांसारख्या त्वचेच्या समस्यांचा धोका कमी करता येतो.

■ मॉइस्चराईजर उत्तम : उन्हाळ्यात मॉइश्चरायझर वापरल्याने तुमच्या त्वचेला संरक्षण मिळते. खराब झालेल्या त्वचेचे पोषण आणि त्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी, योग्य मॉइश्चरायझरची निवड करा. हा घटक केवळ त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करत नाही तर त्वचेवरील अतिरिक्त तेलाचे उत्पादन देखील नियंत्रित करतो, ज्यामुळे उन्हाळ्यात हवामानाच्या बदलांचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरते.

■ जेवणात करा समावेश : तुमच्या रोजच्या जेवणात विविध फळे आणि भाज्यांचा समावेश करून उन्हाळ्यात तुमच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. हा चौरस आहार कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते. आहारातील व्हिटॅमिन, आणि अँटिऑक्सिडंट्सच्या मुबलक प्रमाणामुळे आपल्या त्वचेचे सूर्याच्या नुकसानापासून

सोप्या टिप्स

1 उन्हाळ्याच्या दिवसात शरीर पुरेसे हायड्रेट राहील याकडे लक्ष द्या. शरीर हायड्रेटड राखण्यासाठी रोजच्या दिनचर्येत ग्रीन टी, आइस्ट टी, नारळाचे पाणी आणि काकडीचा रस यांसारखी थंड पेयांचा समावेश करा.

2 भरपूर पाणी प्या. यामुळे डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत होते आणि त्वचा ताजीतवानी वाटू शकते. तुमच्या केसांना होणारे नुकसान टाळण्यासाठी हीट स्टायलिंग उत्पादनांचा वापर टाळा. उन्हाळ्यात केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी नियमितपणे ट्रिम करा.


संरक्षण करता येते.

■ क्लिन्डर वापरा : उन्हाळ्यात, उष्णता आणि आर्द्रतेमुळे तुमची त्वचा तेलकट होऊ शकते, विशेषतः घामामुळे त्वचेचे नुकसान होते. या तेलकटपणामुळे त्वचेवरील छिद्र बंद होतात आणि ब्रेकआउट्सची समस्या निर्माण होऊ शकते. त्वचा स्वच्छ राखण्यासाठी क्लिन्डरचा वापरणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात, कमीतकमी मेकअप करणे आणि डोळ्यांचा मेकअप टाळणे योग्य राहील.



चेहऱ्याचे तेज हरवलंय का?

उन्हाच्या झळा आता जाणवू लागल्या आहेत. त्याचा परिणाम थेट आपल्या त्वचेवर होत असतो. त्यामुळे त्वचा काळवंडणे, घामोळ्या येणे यांसारख्या समस्या आपल्याला जाणवू लागतात. तुम्हीदेखील या समस्यांमुळे हैराण असाल तर या काही टिप्स. ज्यामुळे तुम्ही उन्हाळ्यातही तुमची त्वचा तजेलदार ठेवू शकता.



सध्या होणाऱ्या हवामान बदलाचा परिणाम देखील आपल्या त्वचेवर होत असतो. सूर्यकिरण जसे यूव्हीसी (२००-२९० एनएम) आता पृथ्वीपर्यंत येऊ लागले आहेत. या सूर्यकिरणांच्या संपर्कात त्वचेची आल्यामुळे प्रीमॅच्युअर एजिंग म्हणजेच त्वचेवर वार्धक्याच्या खुणा लवकर दिसू लागतात. प्रदूषण व सूर्यकिरणांना सतत सामोरा जाणारा शरीरावरील अत्यंत संवेदनशील भाग म्हणजे त्वचा.

■ सकाळी अशा प्रकारे चेहरा धुवा : उन्हाळ्यात खूप घाम येतो, ज्यासाठी लोक वेगवेगळे फेसवॉश वापरतात. पण असे केल्यास चेहरा अजूनच तेलकट होऊ शकतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. चेहरा धुण्यासाठी फक्त साध्या पाण्याचा वापर करा. कोणत्याही केमिकल मिश्रणाचा वापर करू नका.

■ चेहरा धुतल्यानंतर काय करावे? : चेहरा धुतल्यानंतर तुम्ही बर्फाच्या तुकड्यांच्या मदतीने चेहराला मसाज करू शकता. असे केल्याने त्वचेची संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. यासाठी बर्फाच्या क्युबला कापडात किंवा बर्फाच्या पॅकमध्ये ठेवा आणि गोलाकार दिशेने फिरवत दहा मिनिटे चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे तुम्हाला चेहऱ्यावरील मुरुम, मुरुमांचे टॅनिंग, सनबर्न आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत होईल. त्यानंतर सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावा.

■ टोनर वापरा : सकाळी उठल्यानंतर त्वचेला हायड्रेट करण्यासाठी टोनर लावा. ते त्वचेची पीएच (PH) पातळी संतुलित करते. पण असे करताना नेहमी अल्कोहोल फ्री टोनर वापरावे.

■ दिवसातून दोन वेळा चेहरा धुवा : उन्हाळ्यात दिवसातून दोनदा चेहरा धुण्याचा प्रयत्न करा. उन्हाचा थेट मारा आपल्या चेहऱ्यावर होत असतो. त्यामुळे चेहरा दोनदा स्वच्छ करावा. चेहरा

व्यवस्थित धुतल्याने छिद्रांमध्ये असलेली घाण साफ होते.

■ भरपूर पाणी प्या : नितळ त्वचा मिळविण्याचा सोपा



मार्ग म्हणजे पाणी पिणे. कारण पाण्यामुळे शरीरात आणि त्वचेचे हायड्रेशन वाढते. दिवसातून कमीत कमी ६ ते ७ लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच त्वचा घट्ट आणि चमकदार होण्यास मदत होते. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील घाण बाहेर पडण्यास मदत होते.

५ सुपरफूड्स देतील उन्हाळ्यात त्वचेला थंडावा

उन्हाळ्यातील सूर्यप्रकाशामुळे अतिनील किरणोत्सर्ग वाढतो, ज्यामुळे अकाली वृद्धत्व आणि त्वचेचे नुकसान होते. महाराष्ट्रात सध्या उष्णता वाढू लागली आहे. उष्ण वारा आणि कडक सूर्यप्रकाशामुळे त्वचेला झळाळी येऊ लागली आहे. या ऋतूत त्वचेची काळजी घेणाऱ्या उत्पादनांचा वापर केल्याने त्वचेच्या फक्त बाहेरील थराचे रक्षण होते आणि त्वचा आतून अस्वास्थ्यकर राहते. तीव्र सूर्यप्रकाश त्वचेतील सर्व आर्द्रता काढून घेतो आणि त्वचा निस्तेज आणि कोरडी बनवते. या ऋतूमध्ये तुम्हाला तुमची त्वचा आतून निरोगी ठेवायची असेल, तर तुमच्या आहारामध्ये बदल करा. यामुळे तुमची त्वचा चमकू लागेल. तुम्हीदेखील काही गोष्टींचा समावेश करून त्वचेची काळजी घेऊ शकता.

आहारात करा या गोष्टींचा समावेश

■ आहारात काही ५ सुपरफूड्स घेतल्यास त्वचा केवळ निरोगी बनवता येत नाही तर त्वचेचा रंगही सुधारता येतो. काही सुपरफूडमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात, जे त्वचेला हानिकारक प्रभावांपासून वाचवतात. या पदार्थांचे सेवन मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते, त्वचेला होणारे नुकसान टाळते आणि त्वचा निरोगी आणि चमकदार बनवते. त्वचा चमकदार आणि सुंदर बनवणारे सुपरफूड कोणते आहेत ते जाणून घेऊया तज्ञांकडून.

■ ब्लूबेरीचे सेवन करा : जर तुम्हाला उन्हाळ्यात तुमच्या त्वचेची काळजी घ्यायची असेल, तर अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त असलेल्या ब्लूबेरीचे सेवन करा. ब्लूबेरी हे अँटिऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस आहे ज्यामध्ये साखरेचे प्रमाण कमी आणि अँथोसायनिन्सचे प्रमाण जास्त आहे. अँथोसायनिन्स त्वचा निरोगी बनवण्यासाठी सुपरस्टार आहेत. ब्लूबेरीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.

■ टोमॅटो खा : टोमॅटो ही एक भाजी आहे जी आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. उन्हाळ्यात याचे जास्त सेवन केले जाते. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात लाइकोपीन असते जे अँटिऑक्सिडंट



असते. लायकोपीन सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी टोमॅटोचा रस प्या किंवा शिजवून खा. त्याचप्रमाणे अँव्होकॅडोचेमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स असलेल्या अँव्होकॅडोचे सेवन केल्याने त्वचेची नैसर्गिक आर्द्रता कायम राहते. याचे सेवन केल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेची

संबंधित समस्या दूर होतात.

■ लिंबूवर्गीय फळांचे सेवन करा : लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करते. याचे सेवन केल्याने त्वचा निरोगी आणि सुंदर बनते. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात संत्रा किंवा द्राक्षांनी करा, यामुळे सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळेल आणि त्वचा निरोगी राहील.

■ त्वचेसाठी कलिंगड : उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते आणि रंग सुधारतो. शरीराला ऊर्जा देणाऱ्या या फळांमध्ये असलेल्या पोषक तत्वांबद्दल सांगायचे तर, यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए तसेच लाइकोपीन भरपूर प्रमाणात असते जे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे त्वचा हायड्रेटेड होते.

चमकदार त्वचेसाठी फेस जेल

आपण आपल्या चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतो; विशेषतः जर कोणी आपल्याला उपाय सांगितला तर आपण लगेच तो वापरून पाहू लागतो. कधीकधी असे उपाय काम करतात आणि कधीकधी करत नाहीत. आज आम्ही तुम्हाला असाच एक घरगुती उपाय सांगणार आहोत जो चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि तो कॅंटे ट क्रिएटर सरिता राठोड यांनी स्वतः वापरून पाहिला आहे.

हो, आज आम्ही तुम्हाला सरिताच्या ब्युटी सिक्रेटबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल ती म्हणते, मी हे वापरून पाहिल्यापासून माझी त्वचा पूर्णपणे बदलली आहे. मला कोणत्याही सौंदर्य उत्पादनाची गरज नाही. त्वचेला चमकदार चमक आणणारा असा प्रभावी उपाय कोणाला वापरायला आवडणार नाही?

कोरफडीच्या

जेलचा फेसपॅक

सरिता तिच्या चेहऱ्यावर कोरफडीच्या जेलचा फेसपॅक वापरते. कोरफड आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचेचा पोत सुधारणे असो किंवा छिद्रे आणि मुरुमे बरे करणे असो, त्वचेशी संबंधित अनेक समस्यांसाठी ते फायदेशीर आहे.

फेस पॅक

बनवण्यासाठी...

कोरफड जेल २ चमचे, बीट रस ४ चमचे, ग्लिसरीन १ टीस्पून. तुम्ही तुमच्या गरजेनुसार घटक वाढवू किंवा कमी करू शकता आणि तुमच्या त्वचेचे पोषण पूर्ण करू शकता. जर तुमच्या घरी कोरफडीचे रोप असेल तर त्याचे पान फोडून त्याचे जेल तयार करा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही बाजारात मिळणारे अॅलोवेरा जेलदेखील वापरू शकता. तुम्हाला एका भांड्यात २ चमचे एलोवेरा जेल, ४ चमचे बीटचा रस आणि १ चमचा ग्लिसरीन टाकावे लागेल आणि ते चांगले मिसळावे लागेल. तुम्हाला दिसले की औषधाची जाड जेलसारखी पोत तयार झाली आहे. झोपण्यापूर्वी हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि २ मिनिटे चेहऱ्यावर मसाज करा. तुम्हाला दिसले की हे जेल तुमच्या त्वचेत शोषले गेले आहे. सकाळपर्यंत असेच राहू द्या आणि मग पहा तुमची त्वचा कशी चमकते.



सरिता यांनी

सांगितले फायदे...

सरिता राठोड यांनी स्वतः हे फेशियल जेल वापरले आहे आणि त्याचे फायदे स्पष्ट केले आहेत. हे जेल तुमची त्वचा उजळवण्यास, त्वचेतील अडथळा सुधारण्यास, वृद्धत्वाची चिन्हे आणि सुरकुत्या दुरुस्त करण्यास, त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास आणि ओलावा टिकवून ठेवण्यास तसेच काळे डाग हलकं करण्यास मदत करते. तुम्ही हा उपाय तुमच्या हातावर आणि मानेवर देखील वापरू शकता.

...तर येईल टीनएज गर्ल्सच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक!

टीनएज एक असं वय आहे, जेव्हा तारुण्याची चाहूल लागते. मात्र त्याचवेळी मासिक पाळी येणे, शरीरातील बदल यामुळे चेहरा अधिक खराब होऊ लागतो. अशावेळी त्वचेची अधिक काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सोप्या ५ टिप्स ठेवा लक्षात...

■ चेहरा नेहमी स्वच्छ ठेवावा : साधारण १३ ते १९ या वयामध्ये हार्मोन्समध्ये सर्वाधिक बदल होत असतात. त्यामुळे चेहऱ्यावर मुरुम येणे, ब्लॅकहेड्स अथवा व्हाईटहेड्सच्या समस्या या जास्त प्रमाणात दिसून येतात. तसंच चेहऱ्यावर केस येण्यासारख्या समस्यांनेही मुली हैराण होतात. अशावेळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे चेहरा स्वच्छ ठेवणे. दिवसातून किमान ३ वेळा स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा आणि चेहऱ्यावर धूळ माती जमू

देऊ नका.

■ त्वरीत मॉइस्चराईज करावे : चेहरा स्वच्छ केल्यानंतर लगेच चेहऱ्याला मॉइस्चराईज लावण्याची गरज आहे. तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्हाला हे फॉलो करायलाच हवे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मऊ आणि मुलायमपणा टिकून राहातो. केवळ टीनएजमध्येच नाही तर कायम ही सवय तुम्ही स्वतःला लावायला हवी. यामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या येत नाहीत आणि नैसर्गिक

चमक राहते.

■ सनस्क्रीन लावावे : जेव्हा बाहेर जाणार असाल तेव्हा चेहरा धुवा आणि सनस्क्रीन लावायला विसरू नका. सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर पडणे तुमच्या त्वचेसाठी त्रासदायक ठरू शकते. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचण्यासाठी आणि त्वचेला पिगमेंटेशनसारख्या समस्यांपासून वाचविण्यासाठी तुम्ही सनस्क्रीनचा वापर करावा. आपल्या टीनएज मुलामुलींना

याची शिकवण देणे गरजेचे आहे.

■ घरगुती उटणे लावा : चेहऱ्यावर मुलींना वा मुलांना टीनएजमध्ये केमिकल युक्त क्रिम्स लावायला देण्यापेक्षा चेहऱ्यावरील घाण निघून जाण्यासाठी आणि चेहरा चमकदार दिसण्यासाठी आठवड्यातून एकदा घरगुती उटणे लावायला द्या. बेसन, हळद, दूध, चंदन पावडर, गुलाबपाण्याने तयार करण्यात आलेले उटणे हे चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक यायला अधिक फायदेशीर ठरते.

■ डाएटची काळजी : चेहऱ्यावर कोणतीही मुरुम वा पुळ्या येऊ न देण्यासाठी टीनएजमध्येही डाएटची काळजी घ्यायला हवी. बाहेरील पदार्थ अथवा तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्यापेक्षा घरीच तयार करण्यात आलेले पदार्थ खावेत. जास्तीत जास्त हिरव्या भाजी आणि डाळींच्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा. यामुळे नैसर्गिकरित्या चेहऱ्यावर चमक राहण्यास मदत मिळते. तसंच पाणी भरपूर प्यावे.

शॉर्ट न्यूज

मैला मिश्रित पाणी

सोडल्यावे आरोग्य धोक्यात

■ **वगर** : सिव्हिल हडको परिसरातील ओढ्यामध्ये मैला मिश्रित पाणी सोडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गायकवाड कॉलनीसह स्थानिक नागरिकांनी उपायुक्त विजयकुमार मुंडे व शहर अभियंता मनोज पारखे यांच्याकडे केली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या शिफ्टमंडळाने महापालिकेत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदरचा गर्भीर प्रश्न मांडला.

शहापूर शिवारात

अपघातात पती-पत्नी ठार

■ **कोपरगाव** : तालुक्यातील शहापूर शिवारात मालमोटर व मोटरसायकलचा अपघात होऊन संगमनेर तालुक्यातील पती-पत्नी जागेवरच ठार झाले आहेत. ही घटना कोपरगाव - संगमनेर रस्त्यावर घडली आहे. कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर संगमनेरच्या दिशेने जाणारी मालमोटर (क्रमांक एच. आर. ७४ बी ६२१८) हिने मोटरसायकल (क्रमांक एम. एच १५ इ. वाय. ८०९८) यास पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत मोटरसायकल वरील सर्वेराव शांताराम सोनवणे (वय-४०) व रुपाली सर्वेराव सोनवणे (वय-३५ रा. वेल्हाळे तालुका संगमनेर) हे दोघे पती-पत्नी जागेवरच ठार झाले.

घरफोडीत सत्वालाखावा ऐवज लंपास

■ **वेवसा** : तालुक्यातील धनगरवाडी येथे घरफोडी करत चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला असल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री धनगरवाडी शिवारात अभिषेक संतोष देशमुख (वय १८) यांचे राहत्या घराच्या दरवाजातून तीन चोरट्यांनी मध्ये प्रवेश करत हॅकीस्टिकचा धाक दाखवत घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह काही रोख रक्कम असा एकूण एक लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विजय माळी यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासकामी सूचना केल्या.

संगमनेर तालुक्यात प्रशासन अ‍ॅव्थरन मोडमध्ये

■ **संगमनेर** : अवैधरीत्या वाळूउपसा आणि वाळू वाहतूक होणाऱ्या संगमनेर तालुक्यातील प्रवरा परिसरातील १४ ठिकाणी संगमनेर उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी शैलेश हिंगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३चे कलम १६३ लागू केले आहे. तालुक्यातील प्रवरा, मुळा, म्हाळुंगी या नद्यांच्या पात्रातून अवैधरीत्या बेसुमार वाळूउपसा करीत विविध प्रकारच्या वाहनांमधून वाळूची वाहतूक केली जाते. वाळू तस्करांनी महसूल विभागाच्या पथकावर हल्ले करणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

ऊस ठेकेदाराला मारहाण करून केले अपहरण

■ **राहुरी** : सध्या जिल्ह्यातील तसेच राज्यातील साखर कारखाने जोरात सुरू आहेत. त्यामुळे ऊसतोड करणाऱ्या मजुरांची चांगलीच टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे असे कामगार पुरवणाऱ्या मुकादमाना मोठ्या रकमा देऊन मजूर कामावर बोलवून घेतले जात आहेत. दरम्यान एका मुकादमास मारहाण करून त्याचे अपहरण केले तसेच त्याचा ट्रॅक्टर आणि दोन ट्रॉल्या पळवून नेल्या. ही घटना राहुरी तालुक्यातील तांभरे येथे घडली. या प्रकरणी माळशिरस येथील ऑंकार साखर कारखान्याच्या १० ते १५ कर्मचाऱ्यांविरुद्ध गर्भीर स्वरूपाचे गुन्हं दाखल करण्यात आले आहेत.

शिरुरचे संपूर्ण एसटी आगार आता सीएनजी आगार!

आगार व्यवस्थापक मनिषा गायकवाड यांची माहिती । पर्यावरणपूरक आणि डिझेलच्या खर्चातही मोठी बचत

■ शिरुर : सतीश डोंगरे

राज्य परिवहन महामंडळाने डिझेलवर होणार खर्च कमी करण्यासाठी व पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या सीएनजी बसला प्राधान्य दिले आहे. त्यातून शिरुरचे संपूर्ण आगार आता सीएनजी आगार झाले आहे, अशी माहिती शिरुर आगार व्यवस्थापक मनिषा गायकवाड यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना गायकवाड यांनी सांगितले की, शिरुर आगाराकडे सध्या एकूण ५० एसटी बसेस आहेत. यापैकी एक एसटी बस वगळता सर्व बसचे सीएनजीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. आता आगाराकडे अवधी एक एसटी बस डिझेल बस आहे. वर्षभरापूर्वी एसटी महामंडळाने पहिल्या टप्प्यात पुणे विभागातील शिरुरसह बारामती व राजगुरुनगर हे तीन आगार सीएनजीसाठी निवडले होते. आता हे तीनही आगारांचे सीएनजीमध्ये रूपांतर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. टोरॅन्टो गॅस कंपनीकडून

या आगारांना गॅसचा पुरवठाकरण्यात येत आहे. ४४ आसन क्षमता असलेल्या या बसेसला बसच्या खाली सीएनजीचे सिलेंडर बसविण्यात आले आहेत. या बसमध्ये १३० ते १३५ किलोग्रॅम सीएनजी गॅस बसेल अशी सिलेंडरची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे आता एसटीचा प्रवास डिझेल ऐवजी पर्यावरण स्नेही अशा सीएनजी गॅसवर सुरू झाला आहे.

सीएनजी बसच्या माध्यमातून प्रदूषणमुक्त प्रवास आणि डिझेलची बचत यातून अर्थिक बोजा ही कमी झाला असून त्यातून आगाराच्या उत्पन्नात भर पडत आहे. डिझेलच्या तुलनेत सीएनजीमुळे एसटी बसच्या इंजिनच्या



गायकवाड म्हणाल्या, शिरुर आगाराकडे सध्या एसटी बसेसची संख्या पुरेशी आहे. शिवाय आपल्याकडील सर्व एसटी बस सुस्थितीत आहेत त्यामुळे आपण नवीन एसटी बसेसची कुठलीही मागणी केलेली नाही.

देखभाल व दुरुस्तीच्या खर्चातही बचत होत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

एसटी महामंडळात स्वमालकीच्या अशोक लेलँड कंपनीच्या नव्या आरामदायी बस राज्यभरातील अनेक आगारांकडे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. शिरुर आगाराकडे अशा काही बस येणार आहेत का? याबाबत विचारणा केली असता

नवीन शिरुर – त्र्यंबकेश्वर एसटी बसला प्रवाशांचा प्रतिसाद !

शिरुर आगाराने यापूर्वी पंढरपूर, आळंदी, नारायणपूर आदी तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी यात्रेनिमित्त जादा बस सोडून प्रवाशांची सोय केलेली आहे. आता गेल्याच आठवड्यात नव्याने शिरुर – त्र्यंबकेश्वर ही नियमित एसटी बस सेवा शिरुर आगाराने सुरू केली आहे. निघोज, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर, नाशिक, सातपूर असा या नवीन बसचा रूट आहे. शिरुर वरून दुपारी दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी आणि त्र्यंबकेश्वर वरून सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी ही एसटी बस सुटत आहे शिवाय तिकीट दरही प्रवाशांना परवडणारा आहे. या एसटी बसला प्रवाशांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

मनिषा गायकवाड
आगार व्यवस्थापक, शिरुर आगार

शरद पवार यांचे स्वीय सहायक करुणा शर्मांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट

तुकाराम धुवाळी यांचे निधन

५३ वर्षांपासून दिली साथ । अखेरच्या श्वासापर्यंत सांभाळली जबाबदारी



■ मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहायक तुकाराम धुवाळी यांचे निधन झाले आहे. गेल्या ५३ वर्षांपासून शरद पवार यांचे स्वीय सहायक म्हणून त्यांनी काम केले. शरद पवार हे गेल्या ६० वर्षांपासून राजकारणात आहेत, तर ५५ वर्षांपासून ते संसदीय राजकारणात सक्रिय आहेत. तुकाराम धुवाळी यांनी अखेरच्या श्वासापर्यंत शरद पवार यांचे स्वीय सहायक म्हणून काम केले आहे. त्यांच्या निधनाबद्दल शरद पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे.

शरद पवार यांनी ट्रिट करत तुकाराम धुवाळी

यांचे निधनाची बातमी दिली असून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शरद पवार म्हणाले, मी १९७२ पासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झाल्यापासून ज्यांनी माझ्या स्वीय सहाय्यकाची जबाबदारी स्वीकारली ती तुकाराम धुवाळी यांनी. आणि ही जबाबदारी त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहून सांभाळली. अतिशय विश्वासू, प्रामाणिक व सचोटीने वागणारा, नीगर्बी तसेच सतत हसतमुख असणारा, प्रत्येक व्यक्तीशी आदराने वागणारा, प्रत्येकाचे काम पूर्ण होण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणारा, अशा निराळ्या सहकाऱ्याचे देहावसान झाले याचे मला अत्यंतिक दुःख होत आहे.


आपल्या कामाचा व्याप जसा वाढत जातो तेव्हा अशी काही माणसे जवळ असावी लागतात की ज्यांच्या सहकार्याने आपण निश्चितपणे वेगवेगळ्या प्रकारची कामे करू शकतो. त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते निश्चितपणे, प्रामाणिकपणे पार पाडतात. त्यात आपल्याला मागे वळून पाहावे लागत नाही, अशातीलच धुवाळी होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबातील एक व्यक्ती गेल्याचे दुःख होते आहे. त्यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो, अशा शब्दात शरद पवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

वाचकांच्या

लेखणीतून

आलबेल

हिंदुस्थान इंग्रजांचे गुलाम झाले. हिंदुस्थानी आणि इंग्रज लोकांत राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक, साहित्यिक अभिसरण होऊ लागले. हिंदुस्थानचे पाश्चात्य जगाशी संबंध वाढत चालले. हे अभिसरण सुशिक्षित आणि सामान्य प्रजेतही आढळून येऊ लागले. मॅक्स मुल्लर (१८२३-१९००) हा जर्मन विद्वान आपल्या संस्कृत भाषेचा पंडित होता. आपल्या संस्कृत भाषेतील पवित्र ऋग्वेदाची संहिता त्याने पहिल्यांदा छापून काढली. सॅक्रीड बुक्स ऑफ दि ईस्ट (पूर्वे कडचे पवित्र ग्रंथ) या ग्रंथमालेचे ५१ खंड त्याने संपादित केले. (मुंबईतील एका ग्रंथ विक्रेत्याच्या दुकानात हार्ड बाऊंड स्वरूपातले, हिरव्या कापडाचे वेष्टण आणि त्यावर इंग्रजीतील सोनेरी अक्षरे बघून मी आचंबित झालो!) एवढ्या मोठ्या बुध्दिमान व्यक्तीला हिंदुस्थानभरच नव्हे; तर जागतिक कीर्ती मिळाली नाही तरच नवल! आपले हिंदुस्थानी संस्कृत पंडित मॅक्स मुल्लरला भट्ट मोक्ष मुल्लर म्हणत! इंग्रज साहेब आपल्या मराठी नोकराची विचारपूस करी : ऑल वेल? (सगळं ठीक आहे?) मराठी नोकर उत्तर देई : आलबेल, सायेब (सगळं ठीक चाललंय, साहेब) परकी भाषेतील शब्दांना पर्यायवाची सोपे स्थानिक शब्द अभ्यासण्यासारखे असतात. तमर हा अरबी शब्द आहे. तमर म्हणजे खजूर. आपल्या इकडील चिंचा त्यांना खजुरासारख्या वाटल्या म्हणून ते हिंदुस्थानी चिंचेला तमर-इ-हिंद म्हणत. अरबांनी हा



शब्द युरोपात नेला. इंग्रजीत तमर-इ-हिंदला टॅमरिन्ड म्हणून लागले. याच मागने इंग्रजी भाषा जागतिक पटलावर ठळकपणे उभी आहे. आपण मराठी भाषिकांनीही तोच मार्ग अनुसरल्यास उत्तम होईल. मराठीसारख्या अभिजात भाषेला यातून पुष्कळ काही शिकता येईल. मराठीत स्वीकारलेल्या परकी शब्दाला मात्र आपण योग्य तो मराठी बाज चढवला पाहिजे. एवढी खबरदारी मात्र आपण घेतली पाहिजे.

आलबेल! ऑल वेलचा किती सुंदर पर्यायवाची मराठी शब्द! जवळ जवळ तो शब्द मुळातला मराठीच वाटावा! आजही आपण मराठी भाषिकांनी तो आपल्या भाषिक व्यवहारात वापरण्यास काय हरकत आहे?

नाना ढवळे

८२८६९१३२२३

निघोज, ता. पारनेर,
जि. अहमदनगर.

जिल्ह्यात तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजूरी

१३ फेब्रुवारी पासून खरेदी प्रक्रिया सुरू



■ नगर : प्रतिनिधी

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी पणन महासंघाने तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजूरी दिली आहे. ९ केंद्रावरून हमीभावाने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी तसेच प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी बी.आर. पाटील यांनी दिली आहे.

हंगाम २०२४-२५ साठी तूर या पिकाची ७ हजार ५५० प्रति क्विंटल दराने १३ फेब्रुवारी पासून खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ९ केंद्रावरून शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. शेवगाव तालुक्यामध्ये

सुखायू फार्मर प्रोड्युसर कंपनी बोधेगाव, पाथर्डी तालुक्यात जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्था मार्केट यार्ड पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यात शिवदत्त फार्मर प्रोड्युसर कंपनी घरगाव, रिअल अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी घुटेवाडी, जय किसान फार्मर प्रोड्युसर कंपनी मांडवगण, राहुरी तालुक्यात राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ राहुरी, पारनेर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड पारनेर, कोपरगाव तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड कोपरगाव तर जामखेड तालुक्यात चैतन्य कानिफनाथ फळ प्र. सहकारी संस्था खर्डा उपबाजार समिती येथे नोंदणी करण्यात येईल.

(पान १ वरून)

धनंजय मुंडे यांना ‘बेल्स पाल्सी’ आजार

मला उपस्थित राहता आले नाही.

याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल, असे ते म्हणालेत.

राज्यघटनेवर शिवबाच्या राज्यपध्दतीचा पगडा

ज्येष्ठ पत्रकार संजय वाघमारे यांचे प्रतिपादन

► पारनेर ː प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज लोकहितवादी, आदर्श राज्यकर्ते होते. प्रशासनाकडून रयतेला तोशीस लागू नये यासाठी ते दक्षता घेत असल्याचे अनेक दाखले इतिहासात सापडतात. रयतेचा हिताचा राज्यकारभार करणाऱ्या छत्रपतींच्या आदर्श राज्यपध्दतीचा पगडा भारतीय घटनेवर, संविधानावर असल्याचे प्रतिपादन पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे यांनी केले.

संविधान व प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्ष अभियानांतर्गत पारनेर बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार वाघमारे हे बोलत होते. अॅड. किरण काकडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

वाघमारे म्हणाले, शिवाजी महाराजांनी आपल्या अवघ्या पत्नीस चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत परकीय आक्रमणांना तोंड देताना स्वराज्याची निर्मिती केली. राज्यकारभाराची आदर्श पध्दती निर्माण केल्याचे वाघमारे म्हणाले.

अॅड. व्ही.बी.तायडे, शिक्षक नेते रा.या.औटी, निवृत्त एस.टी.कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे, विठ्ठल औटी, सचिन नगरे,वसिम राजे, अॅड. सचिन पठारे, संपत पवार, नंदकुमार आल्हाद, संतोष नगरे, ईश्वर भोसले, बाळासाहेब कांबळे, अजिम शेख, रमेश गायकवाड, अविनाश औटी, सुनील शिंदे, बी.टी. साळवे, दादा शिंदे, सतीश म्हस्के, मंगेश कानडे, आनंद सोनवणे यांच्यासह धम्मपद मॉनेस्ट्रीचे बाल भंतेजी उपस्थित होते.



■ शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महाराजांना अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य

छत्रपती शिवरायांच्या आदर्श राज्यपध्दतीचा पगडा भारतीय संविधानावर जाणवतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह घटना समितीच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेल्या स्वातंत्र्याचा अनुभव स्वतंत्र भारतातील नागरिकांना मिळावा अशा पध्दतीने घटनेची निर्मिती केली.

संजय वाघमारे
ज्येष्ठ पत्रकार

राज्यघटनेत महाराजांचे छायाचित्र !

राज्यघटनेच्या मूळ इंग्रजी हस्तलिखितामध्ये भारतीय उपखंडातील संस्कृतीच्या २२ प्रतिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यघटनेच्या मूळ इंग्रजी हस्तलिखित प्रतीच्या १४२ क्रमांकाच्या पृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्राचा समावेश असल्याची माहीती यावेळी वाघमारे यांनी दिली.

होते. संविधान व लोकशाही जागर अभियानाचे संयोजक

सचिन नगरे यांनी प्रास्ताविक, रामकृष्ण पवार यांनी सुत्रसंचनल तर बलभीम कुबडे यांनी आभार मानले.

निघोजमध्ये भालाफेक, तलवारबाजीचे आकर्षण!

छत्रपतीच्या जयंती सोहळयास मोठा प्रतिसाद

► निघोज ː प्रतिनिधी

शिवबा संघटनेच्या पुढाकारातून निघोज ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळयास निघोजमध्ये मोठा प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी सादर केलेले भालाफेक आणि तलवारबाजी जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीचे आकर्षण ठरले.

सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाच्या मिरवणूकीस मळंगा मंदिरापासून प्रारंभ झाला. ग्रामपंचायत कार्यालय, बारव, मुख्य वेस, नवी पेठ, बस स्थंक्न, पोलीस दुरक्षेत्र या मार्गाने पार पडलेल्या मिरवणूकीस निघोजकरांचा मोठा प्रतिसाद लाभला. गणेश लामखडे यांच्या हस्ते महाभारती करण्यात येउन मिरवणूकीचा रात्री १० वाजता समारोप झाला.

शिवबा संघटनेच्या वतीने शिवजयंतीचे नेटके नियोजन करून हा सोहळा उत्साहात पार पडल्याबद्दल ग्रामस्थांनी शिवबाचे पदाधिकारी तसेच सदस्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संघटनेचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर कवडे यांनी केले तर संस्थापक अध्यक्ष अनिल शेठे यांनी आभार मानले.



■ गणेश लामखडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची महाभारती करण्यात येउन शिवजयंती उत्सवाची सांगता झाली.

विविधतेने नटलेली मिरवणूक !

मिरवणूकीमध्ये मावळयांच्या वेशात सहभागी झालेली मुले, विद्युत रोषणाई करण्यात आलेला रथ, भगवे फेटे बांधून मिरवणूकीत सहभागी झालेले शिवभक्त विशाल लामखडे यांनी दुचाकीला विद्युत रोषणाई करून त्यावर विराजमान झालेले छत्रपती, मुला, मुलींकडून तलवारबाजी, दांडपटटा, घोडेस्वारी व भालाफेक या शिवकालीन खेळांचे प्रदर्शन करत लक्ष वेधून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा तसेच मिरवणूकीसाठी झालेली मोठी गद हे देखिल या मिरवणूकीचे वैशिष्ट ठरले.

शिवबाचा जयजयकार !

शिवबा संघटनेच्या सदस्यांनी मंगळवारी सायंकाळी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन बुधवारी सकाळी ९ वाजता निघोज येथे शिवज्योत आणली. मळगंगा मंदिर परिसरात ज्योतीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मंदिरामध्ये शिवज्योत तेवत ठेवण्यात आली. यावेळी शिवरायांच्या जयजयकाराने परिसर दुमदुमला होता.

पारनेरमध्ये शिवबाची ८ फुट मुर्ती!

शिवजन्मोत्सव समितीची शिवजयंती उत्साहात

► पारनेर ː प्रतिनिधी

गेल्या सात वर्षांपासून शिस्तबध्द पध्दतीने मोठया उत्साहात शिवजयंती साजरी करणाऱ्या पारनेर शहर शिवजन्मोत्सव समितीने यंदा छत्रपती शिवाजी महाराजांची आठ फुट उंचीची मुर्ती मंडपामध्ये विराजमान केली होती. या मु्तने पारनेरकरांचे लक्ष वेधून घेतले.

मंगळवारी सायंकाळी आठ वाजता शिवजन्मोत्सव समितीचे सदस्य शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरीकडे रवाना झाले. शिवनेरीवरून पायी शिवज्योत घेऊन सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शिवज्योत शहरामध्ये पोहचली. शहराच्या मुख्य बाजारपेठेतून शिवज्योत खालच्या वेशीजवळ आयोजित करण्यात आलेल्या जयंती सोहळयाच्या ठिकाणी आणण्यात आली. शिवज्योत पोहचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने परीसर दुमदुमला होता.



आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ फुट मुर्तीचे पुजन करण्यात येउन अभिवादन करण्यात आले. दिसवभर शहर तसेच तालुक्यातून आलेल्या शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. जयंती सोहळयाच्या व्यासपीठ परीसरात सभोवताली भगवी झालर लावण्यात आली होती तर शिवाजी महाराजांचे पोवाडे दिवसभर ध्वनिक्षेपकावर सुरू होते. त्यामुळे दिवसभर अवघा परीसर शिवमय झाला होता. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मोठया उत्साहात मिरवणूकीस प्रारंभ झाला.

मिरवणूकीचे पारनेरकरांकडून कौतुक

विद्युत रोषणाई करण्यात आलेल्या ट्रॅक्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ फुट मुतची मिरवणूक काढण्यात आली होती. शेकडो तरुणांचा सहभाग हे या मिरवणूकीचे वैशिष्ठय ठरले. भगवे फेटे परीधान करून मिरवणूकीत सहभागी झालेले तरुण भगवे ध्वज डोलवत मार्गक्रमण करत होते. मिरवणूकीदरम्यान ठिकठिकाणी पारनेरकर मिरवणूकीचे स्वागत करत होते. आकर्षक विद्युत रोषणाई करत काढण्यात आलेल्या मिरवणूकीचे पारनेरकरांनी कौतुक केले. रात्री साडेदहा वाजता मिरवणूकीची सांगता झाली.

स्वराज्य सप्ताहातून शिवरायांच्या विचारांचा जागर

आमदार काशिनाथ दाते यांचे प्रतिपादन | पारनेरात शिवाजी महाराजांना अभिवादन



► पारनेर ː प्रतिनिधी

स्वराज्य सप्ताह म्हणून शिवरायांच्या विचारांचा जागर असल्याचे सांगतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करताना आजच्या युवा पिढीमध्ये शिवरायांचे विचार भिनऊन तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने केल्याचे आमदार काशिनाथ दाते यांनी सांगितले.

राज्य जनतेचे जिजाऊंच्या शिवबाचे ही टंगलाईन घेऊन आयोजित करण्यात आलेल्या

महापुरुषांचे विचार जपणार

छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण लक्षात ठेऊन प्रत्येक कामातून स्त्री शक्तीचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे करत आहेत. त्याच अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विक्रमसिंह कळमकर
तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

स्वराज्य सप्ताहनिमित्त शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी दाते हे बोलत होते.

पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवजयंती सोहळा व स्वराज्य सप्ताहाचा शुभारंभ आ. दाते यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस

औटी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रखमाजी कापसे, महिला आघाडीच्या तालुकाध्या सुषमा रावडे, युवक तालुकाध्यक्ष भास्कर उंचाळे, युवतीच्या तालुकाध्यक्ष अपर्णा खामकर, विठ्ठल कवाद, अप्पासाहेब कळमकर, समीर झगडे, सुधीर करंजुले यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शिवबाचा पाळणा गात ब्लूमिंग

बडसमध्ये शिवजयंती!

नृत्य करत विद्यार्थ्यांनी गायले पोवाडे



► सुपा ː प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर शिवबाचा पाळणा गात नारायणगव्हाण येथील ब्लूमिंग बडस विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष धनंजय नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास सांगताना विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र जरूर वाचन करून जीवनात त्याचे आचरण करण्याचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या जयघोषामुळे अवघ्या विद्यालयात उत्साह ओसंडून वाहत होता. विशेष म्हणजे शिवजयंती उत्सवाचे नियोजन विद्यार्थ्यांनी नेटकेपणाने करून हा उत्सव यशस्वी पार पाडल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांना धन्यवाद देण्यात आले.

नृत्य, पोवाडे आणि ढोल-लेझीम

शिवजयंतीचे नियोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयारी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अभ्यासपूर्ण भाषणे केली. सुंदर नृत्यही सादर केले. पोवाडे गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची लेझीम-ढोलच्या गजरात मिरवणूकही काढण्यात आली.

लेझीम पथक, लाठीकाठी, तलवारबाजी लक्षवेधी!

गुरूदेव संस्थेच्या मिरवणूकीने ढोळयांचे पारणे फेडले

► सुपा ː प्रतिनिधी

विविध आठ पथकांचा समावेश असलेल्या सुपा येथील गुरूदेव शिक्षण संस्थेच्या शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीने सुपेकरांच्या ढोळयाचे पारणे फेडले. विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, विद्यार्थ्यांनी सादर केलेली लाठी-काठी, तलवारबाजी लक्षवेधी ठरली.

बस स्थानक ते शिवतिर्थ चौक असा मिरवणूकीचा मार्ग होता. मिरवणूकीत झांज पथक, लेझीम पथक, ढोल-ताशा पथकाचा समावेश होता. भगव्या पताका हाती घेऊन घोडयावर बसलेल्या मावळयांचे पथक, पारंपारिक ढोल ताशाचा गजर व फटाक्यांच्या आतिषबाजीने सुपेकरांचे लक्ष वेधून घेतले होते.

शिवरायांच्या वाधिणी, आम्ही शिवकन्या या १०० विद्यार्थिनींचा सहभाग असलेल्या शिवकन्या नृत्याने उपस्थितांना ठेका धरायला भाग पाडले. बस स्थानक चौकात रायतळे येथील तरुणांनी मिरवणूकीत सहभागी होत अप्रतिम लेझीम नृत्य सादर केले. शिवतीर्थ चौकात मिरवणूक पोहचल्यानंतर मंड परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. या मिरवणूकीच्या माध्यमातून सुपेकरांनी



लेझीमचा डाव आणि ढोल-ताशा पथक

लोप पावत चाललेली ग्रामीण भागातील लेझीमच्या डावाची कला या मिरवणूकीत पहावयास मिळाल्याने शिवप्रेमींना सुखद धक्का बसला. गुरूदेव शिक्षण संस्थेतील महिलांनी एकत्र येत सादर केलेली ढोल-ताशाची जुगलबंदी उपस्थितांची वाहवा मिळवून गेली.

पुष्पा नव्हे, छावा सिनेमा दाखवा !

गुरूदेव संस्थेचे संस्थापक संतोष मगर व सुभाष मगर यांनी या मिरवणूकीचे नियोजन केले. शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना संतोष मगर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना पुष्पा सिनेमा दाखविण्यापेक्षा छावा हा सिनेमा दाखवा, भविष्यात विद्यार्थी अन्यायाविरुद्धात झुकेगा नही साला असे निश्चित म्हणतील असा विश्वास व्यक्त केला.

शिवजयंतीचा मनमुराव आनंद घेतला. मंगेश चितळकर यांनी सुत्रसंचलन तर प्राचार्य तुषार कदम यांनी आभार मानले. यावेळी सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पो स ई मोनिका

जोजाट व कानगुडे, प्रशांत दिवटे यांच्यासह मधुकर पठारे, संतोष गायकवाड, दत्ता पवार, कानिफ पोपळघट, डॉ. बाळासाहेब पठारे, डॉ. खामकर आदी उपस्थित होते.

'पारनेर दर्शन' हे पत्रक मुद्रक,प्रकाशक व मालक देविदास रामभाऊ आबूज यांनी
ओंकार ऑफसेट, कॉलेज रोड, पारनेर ४१४३०२ अहमदनगर (महाराष्ट्र) येथे छापून 'पारनेर दर्शन' कार्यालय, कॉलेज रोड,पारनेर ४१४३०२,जि.अहमदनगर (महाराष्ट्र) येथून प्रसिद्ध केले.
संपादक ː देविदास रामभाऊ आबूज
मोबा.९४२१४७८२८३ ई-
मेल ː deviabuj@gmail.com
'PARNER DARSHAN' Printer,Publisher And Owner By DEVIDAS RAMBHAU ABUJ
Printed At OMKAR OFSSET Collage Road,PARNER-414302 Dist-Ahmednagar (M.S)
Editor-DEVIDAS RAMBHAU ABUJ
▪ Mob ː 9421478283
▪ Email ː deviabuj@gmail.com